

खरेदी खत, बक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.२/११/२०२३

दिनांक १६/०६/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तिवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 11B1015189600 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. प्रकाश/पहिलास/मारुती एस. लुंड अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ४१६ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. प्रकाश चोईथराम मोहिनानी/जया प्रकाश मोहिनानी रा- शाॅप नं. ४८७ जवळ, शाॅप लाईन उल्हासनगर-२ यांनी दिनांक १९/०६/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००१०९१८) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. प्रकाश चोईथराम मोहिनानी/जया प्रकाश मोहिनानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. प्रकाश सितलदास लुंड/पहिलाज सितलदास लुंड/मुरली सितलदास लुंड यांचे तर्फे कु.मु. म्हणून श्री. राजु सितलदास लुंड (लिहुण देणार) श्री/श्रीम. जगदीश धमनदास डोडेजा/धिरज मोहनदास चोटवानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. ४४६/२००९ दिनांक: ०४/०२/२००९)
- ३) श्री/श्रीम. जगदीश धमनदास डोडेजा/धिरज मोहनदास चोटवानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. प्रकाश चोईथराम मोहिनानी/जया प्रकाश मोहिनानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. २०१६/२०१० दिनांक: १८/०४/२०१०)

(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 11B1015189600 करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. प्रकाश चोईथराम मोहिनानी/जया प्रकाश मोहिनानी अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(किशोर आईलसिंधानी/दयाराम डोभाळे)

कर निरीक्षक

(उद्धव लुल्ला)

उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद केरमचंदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name & V. Charges	
Paid Rs.	5000
Receipt No.	131852/1318
Date	2006
Sign.	[Signature]



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-2/119/2023

Date- /06/2023

Token No. 41202300010918

Sr. No. 11/1262

To,

SHRI. PRAKASH CHOITHRAM MOHINANI

SMT. JAYA PRAKASH MOHINANI

Shop NR. Bk. No. 487 Shop Line

Ulhasnagar-2

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 11/1262 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 19/06/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Prakash/Pahilas/Maruti S.Lund** Under Ward No. 11 Property No. **11BI015189600** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No:446/2009 No:2016/2010	Dt: 04/02/2009 Dt: 18/04/2010
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: -----	Dt: -----
12.	Objection Notice published in th News paper Namely	No: -----	Dt: -----
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any misrepresentation of fraudulent information containet in the notice given by you would lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation